

#### **SAHYADRI INDUSTRIES LIMITED**

Registered Office: Swastik House, 39/D, Gultekdi,
J. N. Marg, Pune - 411 037, Maharashtra. INDIA
T: +91 20 2644 4625 / 26 / 27 E: cs@silwolrd.in W: www.silworld.in
CIN No:- L26956PN1994PLC078941

Date: 28th January 2023.

To,
The Listing Manager,
BSE Limited
Department of Corporate Services,
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400001.

Scrip Code: 532841

**Subject:** Newspaper advertisement pertaining to Postal Ballot/E-Voting.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement published on 28<sup>th</sup> January 2023 in the Financial Express (English) and Loksatta (Marathi) newspapers pertaining to Postal Ballot/E-voting Notice of the Company.

You are requested to kindly take note of the same.

Thanking you.

Yours faithfully,

FOR SAHYADRI INDUSTRIES LIMITED

Rajib Kumar Gope Company Secretary and Compliance Officer

M.No: F8417 Encl: As Above

**FINANCIAL EXPRESS** 

# Equity MFs to shift to T+2 settlement cycle from Feb

PRESS TRUST OF INDIA New Delhi, January 27

**ASSET MANAGEMENT COM-PANIES** (AMCs) will move to a shorter redemption payment cycle of T+2 for equity schemes from February 1. At present, funds are transferred to the investor's bank account within 3 days after the completion of the redemption process.

The move is in line with the T+1 settlement cycle of equity markets to benefit mutual fund investors.

From Friday, the equity markets moved to a T+1 settlement cycle for all stocks, shortening the settlement cycle by a day and making the availability of funds a day sooner than at present.

To pass on this benefit to mutual fund investors, it has been decided all AMCs will

# Focusing on core biz now: Satin

Creditcare



Satin Creditcare chairman and MD HP Singh

AJAY RAMANATHAN Mumbai, January 27

SATIN CREDITCARE NET-**WORK** is currently focusing on growing its core microfinance, micro, small and medium-sized enterprises (MSME) lending, and housing finance businesses, instead of looking to attain a universal bank licence, says chairman and managing director HP Singh.

"Right now, our concentration is microfinance and our subsidiaries of MSME asset financing and housing finance. We want to concentrate on that. Look at a growth of at least 20-25% for the next two years. If we are able to move forward, have stable growth, have good asset quality for a couple of years, we will think about whether we have to get into the banking space or not," he said.

The company disclosed its December quarter results late on Monday wherein, assetsunder-management rose 10.1% year-on-year(y-o-y) to ₹ 7,945 crore as on December 31. The microfinance portfolio stood at ₹6,798 crore as on December 31. The MSME book stood at ₹608 crore, and the housing finance book stood at ₹383 crore as on December 31. In fact, the company's non-microfinance portfolio has risen to 12.5% of the overall portfolio as on December 31 from 6.3% in 2019-20(April-March).

Satin Creditcare disburses MSME loans, and housing loans through its subsidiaries Satin Finserv and Satin Housing Finance, respectively.

"Affordable housing in the tier-2 and urban spaces are ruled by the rates that the other housing financing companies lend at. Due to our microfinance outreach, we are present in the rural space a larger platform. It is easier for us to do rural housing finance in terms of rates and quality. That is why, we do not have the kind of disadvantage that people who are doing it in the urban space have," he said.

The company's overall collection efficiency improved to 100% in the December quarter from 96% a year ago. However, collection efficiency of the restructured portfolio was much lower at 79.2%. "When we talk about the restructured book, it was a book that normally was painful because of the income generating activities being hit during the pandemic. Of our ₹200 crorerestructured book, close to ₹100 crore is zero days past due, which means that full payment is coming in.

## **MOVE TO BENEFIT INVESTORS**



■ The move is in line with the T+1 settlement cycle of equity markets, and will benefit mutual fund investors

■ The industry has been preparing to shorten the redemption payment cycle, Amfi chief executive NS Venkatesh said

move to the T+2 redemption payment cycle for equity schemes, and implement this uniformly with effect from February 1, 2023, after allowing a couple of days for the settlement cycle to stabilise, the Association of Mutual Funds in India (Amfi) said in a

statement.

"We want to pass on the benefit to our mutual fund investors, and hence we are proactively adopting a T+2 redemption payment cycle for equity funds," Aditya Birla Mutual Fund MD and CEO and Amfi chairman A Balasub-

ramanian said. Since the day Sebi announced the phased movement of equity markets to the T+1 settlement cycle, the industry has been preparing to shorten the redemption payment cycle, Amfi chief executive NS Venkatesh said.

From January 27, all securities — equity shares, including SME shares, exchangetraded funds (ETFs), real estate investment trusts (REITs), infrastructure investment trusts (InvITs), sovereign gold bond (SGB), government bonds and corporate bonds trading in the equity segment will now be settled only on the T+1 basis.

Globally, most stock exchanges in developed as well as emerging markets follow the T+2 settlement system.

# Stock markets complete T+1 settlement migration

PRESS TRUST OF INDIA New Delhi, January 27

**INDIAN STOCK MARKETS** on Friday achieved a complete transition to a shorter settlement cycle or T+1 regime, a move that will bring significant capital efficiencies to the investors and improve risk mitigation for the entire industry.

T+1 (trade plus one) means that market trade-related settlements will need to be cleared within one day of the actual transactions taking place. Earlier, trades on the Indian stock exchanges are settled in two working days after the transaction is done (T+2).

All trades from January 27 executed in any securities in the equity segment will be settled on a T+1 basis, the National Stock Exchange (NSE) said in a statement.

of duplicate certificate(s).

23226049 Chandrakant B Dedhia

22263030 Chandrakant Bhawanji

9447024 Desai Mukund

30396847 Dharminder Batra

9486593 Manjuben Hiralal

Mukta Dandona

53897665 Patel Kapilaben Suryakant

12279515 Priyahas Anant Jani

116896446 S Shobha Rao

30920872 Sunanda Manohar

84298069 Uma Paliwal

12 30577914 Yadvendradev

Panshikar

M Shama Rao

M Shantha Rao

Manohar Panshikar

Vikramsinh Jhala

Iladevi V Jhala

Total

certificate(s) in respect of the aforesaid securities.

Place: Mumbai

Date : January 27, 2023

Patel Suryakant Ambalal

Archita Priyahas Jani

35263781

Bhatt Neela

Taruna Chandrakant

Taruna C Dedhia



The journey to shortening the settlement cycle began on September 7, 2021, when capital markets regulator Sebi allowed stock exchanges to introduce the T+1 settlement cycle from January 1, 2022, on any of the securities available in the equity segment. Following this, all the market infrastructure institutions -- stock exchanges, clearing corporations and depositories — jointly finalised the roadmap for the implementation

144196263-270

144198427-434

144198436-443

144199417-424

256707064-070

398317315-449

186267781-954

6872402518-865

48494638-687

25838435-445

27004640-647

44688712-732

49276858-867

260210616-640

191028001-330

6872399701-155

159312268-357

2222268854-433

60733779-818

255579742-751

1169875778-827

2186434654-753

6854430916-115

2223447803-602

74224979-998

148097776-781

181321724-733

1246289663-698

2187772529-600

6856052445-588

198700025-064

6867711723-954

40464323-372

45896311-330

50963908-917

88032211-270

139647770-819

185610600-639

261607060-106

330220301-316

1190156966-258

2200915751-336

1627614899-916

2212423724-831

6887336333-548

2206944104-353

1257237705-781

1620811214-258

153074262-277

255840505-508

331273703-704

404185175-179

404185125-174

61270439-478

144556157-166

186042156-185

256817615-624

391791650-679

1183330093-212

1617263187-204

2202395266-523

accordingly not provided.

the final assessment done in the future.

2192563875-073

n

Reliance

Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021.

Phone: 022-3555 5000. Email: investor.relations@ril.com

CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated

to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue

Name / Joint Names Shares Certificate Nos.

7131518-518

7131789-789

7131791-791

7131926-926

12612912-912

2444636-636

6199902-902

6199902-902

6199902-902

6199902-902

12959225-225

7977346-347

3876224-225

330 51764033-040

455 66639707-707

580 62651607-607

10 12325066-066

50 51102099-099

100 62223371-371

200 66418878-878

800 62652990-990

4550784-784

7616374-374

10049696-696

11090596-596

2399950-950

3327372-372

5379621-623

6668677-677

10357106-106

13001885-885

13977935-937

293 51744993-999

586 62395904-904

18 58531943-943

108 62526976-976

216 66797403-403

250 62453029-029

77 53671874-876

45 58361824-824

16 59569846-846

4 59569846-846

5 59569846-846

50 59569847-847

199 62303117-117

30 10382929-929

10 12635261-261

30 14637801-802

120 51576473-475

18 58278528-528

258 62407085-085

for Reliance Industries Limited

Savithri Parekh

Company Secretary and Compliance Officer

The Public is hereby warned against purchasing or dealing with these securities any way.

Any person(s) who has / have any claim in regard of the securities, should lodge such claim

with the Company's Registrar and Transfer Agent viz. "KFin Technologies Limited",

Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda,

Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice,

failing which, the Company will proceed to issue letter(s) of confirmation in lieu of duplicate

59569846-846

3903057-058

7175822-822

36 53224664-665

72 62238157-157

144 66435786-786

232 66591932-932

50 1311257-257

135 14964992-995

174 51652604-607

348 66639728-728

securities transitioned to T+1 settlement on February 25, 2022, transitioned to T+1 settlement.

SME shares, exchange-traded funds (ETFs), Real Estate Investment Trusts (REITs), Infrastructure Investment Trusts (InvITs), Sovereign Gold Bond (SGB), Government Bonds and equity segment will now be settled only on T+1 basis.

of the T+1 settlement cycle in a phased manner. The first batch of and thereafter, every month a batch of around 500 securities

From January 27, all securities -- equity shares including Corporate Bonds trading in the

# IDBI Bank: Journey from PCA to highest-ever quarterly net profit

SHASHANK DIDMISHE Mumbai, January 27

FROM BEING A lender sending SOS calls six years ago, IDBI Bank has clawed its way into becoming one of attractive investment options for strategic investors, so much so, that the investors may not have to infuse capital after acquisition.


No wonder, the stock market has also rewarded the bank. In the past six months, the stock price has risen 50.57% to ₹52.70.

The divestment process of the bank is well underway and is expected to spillover into FY24 even as the government has received multiple expressions of interest (EoIs) from domestic and foreign investors for the 60.72% stake. The government and the Life Insurance Corporation of India (LIC) together hold 94.71% stake in the lender.

The government in 2018 cleared the decks for LIC to takeover majority stake in IDBI Bank and the acquisition was completed in 2019. Foreign investors such as Sumitomo Mitsui Banking Corporation Group, Oaktree Capital Management and Fairfax Group are doing rounds for the potential takeover, as per some media reports.

The bank maintains that it has not received any communication from the government on the divestment process after floating the EOI, Rakesh Sharma, MD & CEO, IDBI Bank said. Meanwhile, the bank is showing good signs of growth in terms of its financials each quarter as it announced its highest-ever quarterly net profit of ₹927 crore in Q3FY23 after posting consecutive losses





for several quarters in a row in the crisis years. The bank has significantly improved its capital adequacy ratio improved to 20.14% as on December 31, which has dropped as low as 6.22% as of September 30, 2018.

March 2014

Sharma is confident that banks is sufficiently capitalised and the strategic investors, which will come in through the divestment process, will not have to raise or infuse capital for at least two years to support the current growth levels.

The lender exceeded its guidance, with credit growth of 17% in Q3FY23, with 67% share of retail loans, although the bank has also seen good growth corporate advances after coming out of PCA."We were taking big exposure o<mark>n</mark> large corporate loans in the pre-promp corrective action

(PCA) period. We are restricting lending to higher rated accounts, minimum investment grade or 'A' rated and above. Whenever we are taking corporate exposure, we make sure it is not chunky and we are limiting to ₹100-250 crore, depending on the size of the company. That change is made

Dec 2022

The bank will not shy away from lending to infrastructure companies going ahead, especially with the push on infrastructure creation by the government, but its policy will remain the same, that is to lend to higher rated companies and avoiding concentrated exposure,

in the policy," Sharma said.

This has led to improvement on the asset quality front, the gross NPA levels of the lender continue to remain in double digits, but significantly lower than the over 30% levels seen in 2018. The bank provides for almost entirety of its bad loans at gross level, with its provision coverage ratio at 98% as of December 31. This has enabled the bank to improve its net NPA ratio, which is in line with some of the large private sector banks.

The lender is taking a cautious approach on asset quality side, as although the slippages and asset quality ratios are improving, the bank is making higher provisions on standard assets. The bank has led the way in clean up of bad assets in its balance sheet as the lender completed first transfer of NPA account Jaypee Infratech to National Asset Reconstruction Company (NARCL).

The bank has made recoveries of 45% from the transfer of the asset. Besides, the bank identified bad assets to the tune of ₹10-11,000 crore to NARCL, which will aid the lender to further trim its gross NPA ratio by 4-5%. The RBI in May 2017

invoked PCA on IDBI Bank due to its bad loans and return on assets (ROA). The bank's gross NPA levels peaked to 31.78% in Q2FY18 while its net NPA was at the highest at 18.76% in Q1FY18.

#### SAHYADRI INDUSTRIES LIMITED (CIN: L26956PN1994PLC078941)

Registered Office: 39/D, Gultekdi, J.N. Marg, Pune - 411037 Tel: +91 20 2644462/26/27, Email ID: info@silworld.in, Website: www.silworld.in

NOTICE OF POSTAL BALLOT Notice is hereby given that the resolutions set out below is proposed to be

passed by the members of Sahyadri Industries Limited ("the Company") by means of Postal Ballot, only through remote e-voting process ("e-voting") pursuant to Section 108, 110 of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules 2014 ("the Rules") and General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020 and General Circular No. 39/2020 dated December 31 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, and General Circular No. 20/2021 dated December 08, 2021 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (in continuation of Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/ 2020/79 dated May 12, 2020) and Circular No. SEBI/HO/CFD/ PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued under Regulation 101 (SEBI Circulars) and other applicable Regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force and as amended

This postal ballot e-voting facility is being conducted to seek approval of nembers of the Company for

- To increase the limits of borrowing by the Board of Directors of the Company under section 180(1)(c) of the Companies Act, 2013.
- To seek approval under section 180(1)(a) of the Companies Act, 2013 inter alia for creation of mortgage or charge on the assets, properties or undertaking(s) of the company In terms of the General Circulars, company has identified members whose

names appear on the Register of Members as on Friday, 20th January 2023 ("Cut-off Date") and has emailed the Postal Ballot Notice along with the Explanatory Statement on Friday, 27th January 2023 (Date of Dispatch). A person who is not a member as on the Cut-off Date to treat this Notice for

In terms of the General Circulars, physical copies of the Postal Ballot Notice along with postal ballot forms and pre-paid business reply envelopes are not being sent to members for this Postal Ballot.

This Notice is being issued for the information and benefit of all the members

The e-voting facility will be available during the following period:

Commencement of e-voting: 9:00 a.m. (IST) on Saturday, 28th January 2023

End of e-voting : 5:00 p.m. (IST) on Sunday, 26th February 2022. The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled upon expiry of the

The Board of Directors have appointed Mrs. Ashwini Inamdar (CP No. 11226) Practicing Company Secretary failing of which Mr. Atul Mehta(CP No: 2486) Partner of M/s. Mehta & Mehta, Company Secretaries, as Scrutinizer for conducting the Postal Ballot, through the e-voting process, in a fair and

The Chairman and Whole time Director of the Company or any person authorized by him shall declare the results of e-voting on or before Tuesday, 28th February 2023 and will be displayed on the Company's website www.silworld.in and will also be communicated to the Stock Exchange, National Securities Depository Limited ("NSDL").

transparent manner.

Those Members who have already registered their email addresses are requested to keep their email addresses validated with their Depository Participants / RTA / Company to enable servicing of notices / documents electronically to their email address. For members who have not received the notice due to change / non-registration of their e-mail address with the Company RTA / Depository Participants, they are requested to contact with RTA on rnt.helpdesk@linkintime.co.in for registering their mail ID. Accordingly, the communication of the assent or dissent of the Members would take place through the remote e-Voting system only and services of National Securities Depository Limited ("NSDL") have been engaged for the same.

Members who have not registered their e-mail addresses with the Company/ RTA can now register the same by sending an e-mail to the RTA on rnt.helpdesk@linkintime.co.in. Members holding shares in demat form are requested to register their e-mail addresses with their Depository Participant(s) only.

This Postal Ballot Notice will also be available on the Company's website at www.silworld.in, websites of the Stock Exchange i.e BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

The Members who have not received any communication regarding this Postal Ballot remote e-voting for any reason whatsoever or in case of any grievances/ queries, you may contact the Company or Registrar and Share Transfer agent between 09:00 am to 05:00 pm IST on all working days, except Sunday at

following address: Company: Company Secretary and Compliance Officer

Web: www.silworld.in, Email: cs@silworld.in

Sahyadri Industries Limited CIN: L26956PN1994PLC078941

Regd. Off. 39/D, Gultekdi, J.N.Marg, Pune-411037, Phone: 020-26444625/26/27

Registrar and Share Transfer Agent: Link InTime India Private Limited

C 101,247 Park, L. B. S. Marg, Vikhroli West, Mumbai-400083.

Phone: 022-49186270, Fax: 022-49186060, Email: mt.helpdesk@linkintime.co.in

FOR SAHYADRI INDUSTRIES LIMITED

Satyen Patel **Managing Director** DIN: 00131344

## ANUPAM RASAYAN INDIA LTD.

CIN - L24231GJ2003PLC042988

Regd. office: Anupam Rasayan India Ltd., 8110, Sachin G.I.D.C. Industrial Estate, Sachin, Surat - 394230, Gujarat, India. Tel: +91 261 2398991-95, Website: www.anupamrasayan.com, Email: investors@anupamrasayan.com

Extract from the Unaudited Consolidated Financial Results of Anupam Rasayan India Ltd. for the quarter and nine months ended December 31, 2022. (₹ in millions except per share data)

Particulars		Quarter Ended		Nine P	Year Ended	
	31-Dec-22 Unaudited	Economic and the Property	AND CONTRACTOR OF THE PROPERTY.		31-Dec-21 Unaudited	THE RESIDENCE OF THE PARTY OF
Total Revenue	3,887.88	3,831.47	2,711.22	11,062.49	7,642.52	10,811.07
Net Profit / (Loss) (before Tax & Exceptional items) Net Profit / (Loss) before Tax	753.54	674.18	592.95	2,048.92	1,534.26	2,218.56
(after Exceptional items)	753.54	674.18	592.95	2,048.92	1,534.26	2,218.56
Net Profit / (Loss) (after Tax &						
Exceptional items)	544.31	478.10	379.03	1,442.07	1,060.76	1,521.79
Total Comprehensive Income	541.69	473.27	379.77	1,425.94	1,049.92	1,513.42
Share Capital	1,072.07	1,002.87	999.22	1,072.07	999.22	1,002.47
Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet	02	6.		88 Y/2		16,266.03
Earnings Per Share Basic & Diluted (Face Value of ₹ 10/- each)						(C.C.Z.): (ST85-)
(-) Basic EPS (₹)	5.31	4.77	3.79	14.07	10.62	15.22
(-) Diluted EPS (₹)	5.30	4.75	3.78	14.03	10.57	15.18

2. Extract from the Unaudited Standalone Financial Results of Anupam Rasayan India Ltd. for

Particulars		Quarter Ended		Nine N	Year Ended	
25972461 9000 910000	31-Dec-22 Unaudited	30-Sep-22 Unaudited	31-Dec-21 Unaudited	31-Dec-22 Unaudited	31-Dec-21 Unaudited	THE STATE CONTROL
Total Revenue	2,911.51	3,086.98	2,711.22	8,969.97	7,642.52	10,811.07
Net Profit / (Loss) (before Tax & Exceptional items) Net Profit / (Loss) before Tax	541.97	578.10	595.27	1,685.55	1,528.65	2,201.81
(after Exceptional items)	541.97	578.10	595.27	1,685.55	1,528.65	2,201.81
Net Profit / (Loss) (after Tax &				N N	1	
Exceptional items)	386.48	411.97	378.83	1,172.49	1,056.88	1,507.75
Total Comprehensive Income	383.86	407.94	379.57	1,157.14	1,046.04	1,499.40
Share Capital	1,072.07	1,002.87	999.22	1,072.07	999.22	1,002.47
Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet	*	11-12-11-11-11-11-11-11-11-11-11-11-11-1		[12]		16,244.07
Earnings Per Share Basic & Diluted (Face Value of ₹ 10/- each)	20000		20,000	15,000		0.0000
(-) Basic EPS (₹)	3.77	4.11	3.79	11.44	10.58	15.08
(-) Diluted EPS (₹)	3.76	4.10	3.78	11.41	10.54	15.04

Company in accordance with Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015. (as amended) and were reviewed by the Audit Committee of the Board and thereafter were approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on 27th January 2023. An interim review of the above results has been carried out by the statutory auditors of the Company.

[2] Based on the management approach as defined in Ind AS 108 - Operating Segments, the Chief Operating Decision Maker (CODM) evaluates the company's performance and allocates resources based on an analysis of various performance indicators of business segment/s in which the company operates. The Company is primarily engaged in the business of custom synthesis and manufacturing of specialty chemicals which the management and CODM recognise as the sole business segment. Hence, disclosure of segment-wise information is not required and

[3] A fire broke out at one of the manufacturing plants of the Company located at Sachin, Gujarat in September, 2022. The Company has made primary assessment of the physical damage and financial impact owing to the fire and lodged claims with the insurance company. During the quarter and nine months ending on December 31, 2022, an impairment test has been carried out based on the primary assessment of inventory and Property, plant and equipment damaged due to fire and the same has been given effect to in the financial statements. The company, being eligible for the replaceable amount of the assets and inventory damaged due to fire, equivalent amount of the assets and inventory impaired is accounted as insurance claim receivables. The final impact shall be given effect to based on

[4] The Board of directors have recommended an interim dividend of INR 0.60 @ 6% per equity share of face value of

[5] The figures of the previous period have been re-grouped / rearranged and / or recasted wherever considered

For ANUPAM RASAYAN INDIA LIMITED Mona Desai Place: Surat Date: January 28, 2023 Whole-time Director

Pune

Date: 27th January, 2023

Place: Pune

Adfactors 516

financialexp.epapr.in



#### महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित

(म.फु.मा.वि.म. ची उपकंपनी, महाराष्ट्र शासनाचा उपक्रम)

ईएसजी एकात्मीक निधी विकासाकरिता, पर्यावरण, सामाजिक व नियमन (ईएसजी) चौकट आणि युएनपीआरआय नोंदणीकरिता, महाप्रितला सल्ला देणे व सहाय्य करण्यासाठी, भारतातील संस्थांकडून सल्लागाराची सेवा घेण्याकरिता ''प्रस्तावाकरिता विनंती'' (आरएफपी) महाप्रित आमंत्रित करीत आहे.

प्रस्तावाकरिता विनंती (आरएफपी)

इच्छुक निविदाधारक संस्था https://mahapreit.in/ येथे तपशील पाह शकतील. निविदा सादर करण्याची अंतिम दिनांक १४.०२.२०२३ आहे.

कार्यकारी संचालक (प्रशासन)

## जाहीर सूचना खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड

लोकांच्या माहितीसाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे की घर क्रमांक 28 जुना बाजार, खडकी बेअरिंग जी.एल.आर. छावणी कायदा, 2006 च्या कलम 46 अन्वये अधिसूचित नागरी क्षेत्रामध्ये स्थित किरकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील मोजमाप 2531 चौरस फूट आकाराचे एसवाय क्रमांक 27/333, जुन्या अनुदान अर्दीवर आयोजित केले आहे.

नोंद केलेला एच. ओ. आर आहे -

1) श्रीमती शांताबाई किसन जाधव अर्ज दिनांक 15/09/2015 रोजी यांजकडून प्राप्त -1) श्री खलील गुलाब कुरेशी आणि 3 ओआरएस. घर क्रमांक 28 जुना बाजार, खडकी यांच्या संदर्भात व्यावसायिक हक हस्तांतरित करण्यासाठी 1) श्री खलील गुलाब कुरेशी, 2) श्री मन्सूर गुलाब कुरेशी 3) श्री मसूद अहमद कुरेशी आणि 4) श्री गुलाम अशरफ अहमद कुरेशी सेल डीडद्वारे रिजस्ट्रार हवेली क्र. 17, एसआर. क्र. 5060/1-40/2015 दिनांक 07/08/2015 रोजी येथे उपाधी नोंदणी केली. प्रस्तावित हस्तांतरणावर काही आक्षेप / दावे असलेल्या व्यक्तींनी त्यांचे / तिचे / त्यांच्या आक्षेप / दावे, कोणतेही, कागदोपत्री पुराव्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड, खडकी यांना ही सुचना प्रकाशित झाल्यापासून 30 (तीस) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सादर करावेत.

विहित मुदतीत कोणताही आक्षेप / दावा प्राप्त न झाल्यास, कॅन्टोन्मेंट बोर्ड, खडकी हे घर

मालमत्ता अर्जदाराच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी अशी पावले उचलेल आणि त्यानंतर

ਜਂ. OB/28/P-120 कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, खडकी पुणे - 411 003 तारीख: 25 जानेवारी, 2023

कोणताही दावा / आक्षेप स्वीकारला जाणार नाही.

मुख्य कार्यकारी अधिकारी कॅन्टोमेंट बोर्ड, खडकी (रॉबिन बलेजा)

# खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड

लोकांच्या माहितीसाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे की घर क्रमांक 376 जुना बाजार, खडकी बेअरिंग जी.एल.आर. छावणी कायदा, 2006 च्या कलम 46 अन्वये अधिसूचित नागरी क्षेत्रामध्ये स्थित खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील मोजमाप 643 चौरस फूट आकाराचे एसवाय क्रमांक 27-172, जुन्या अनुदान अटींवर आयोजित केले आहे. नोंद केलेला एच. ओ. आर आहे -

श्रीमती पार्वतीबाई बाबुलाल तेलंगी.

दिनांक 03/08/2021 रोजी अर्ज श्री अभिजीत बाब्लाल तेलंगी यांच्याकडून घर क्रमांक 376 जुना बाजार खडकी यांच्या संदर्भात व्यावसायिक हक्क हस्तांतरित करण्यासाठी त्यांच्या नावावर गिफ्ट डीडद्वारे एसआर क्र. 6821/1-16/2021 दिनांक 10/03/2021 रोजी जेटी, सब रजिस्ट्रार वर्ग-II हवेली क्र. 10 येथे,

प्रस्तावित हस्तांतरणावर काही आक्षेप / दावे असलेल्या व्यक्तींनी त्यांचे / तिचे / त्यांच्या आक्षेप / दावे, कोणतेही, कागदोपत्री पुराव्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड, खडकी यांना ही सूचना प्रकाशित झाल्यापासून 30 (तीस) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सादर करावेत.

विहित मुदतीत कोणताही आक्षेप / दावा प्राप्त न झाल्यास, कॅन्टोन्मेंट बोर्ड, किरकी हे घर / मालमत्ता अर्जदाराच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी अशी पावले उचलेल आणि त्यानंतर कोणताही दावा / आक्षेप स्वीकारला जाणार नाही.

ਜਂ. OBK/376/P-120 कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय,

खडकी पुणे - 411 003 तारीख: 25 जानेवारी, 2023

कॅन्टोन्मेंट बोर्ड, खडकी (रॉबिन बलेजा)

मुख्य कार्यकारी अधिकारी

फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड नोद, कार्यालयः दाणी कॉर्पोरेट पार्क, 5 वा मजला, 158, सी.एस.टी. रोड, कलिना, सांताकूझ (प्),मुंबई-400098,दूर.: 022-6741 2314,फॅक्स- 022-67412313 CIN:U67190MH2007PTC168303; ई-मेलः info@phoenixarc.co.in वेबसाईटः www.phoenixarc.co.in अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सचना

मतांचा ऑनलाईन ई-लिलाव

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8 (6) च्या तस्तृदीसह वाचण्यात वेणाऱ्या नियम 8 (5) अंतर्गत सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत अचल मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना

ाड्ठारे कर्जदार व जामीनदार आणि सर्व लोकांना सुचित करण्यात येते की फिनिक्स एआरसी प्रायक्तेट लिमिटेड (फिनिक्स

ट्रस्ट एफवाव 20-6 चे विश्वस्त म्हणून काम पाहणाऱ्या)(फिनिक्स) सुर्यक्षत धनकोकडे तारण/भारग्रस्त असलेल्या खालील वर्णनाच्या अचल मालमतेचा दि. 11.11.2021 रोजी ताबा घेतलेला असून बजाज फायनान्स लिमिटेड (बीएफएल)होरे कर्जाची निवृक्ती केल्याच्या अनुपंगाने,सोबत विद्यमान भारांसह म्हणजे डेक्हलपस्ने 27.12.2021 रोजीच्या लेटरनुसार माहिती दिली आहे कि एक विवादित दाव्याची रक्षम. 2,12,43,524/- (प्रलंबित विचार- 75,04,000+ इतर शुलक रू 19,65,842+ चाल् मेंटेनन्स रु. 6,29,760+ सोसायटी देखभाल रु. 13,12,000+ डीजी बॅकअप 5,000 + सेवा कर ह. 9,96,265+ व्हेंट ह. 30,912+ व्यान ह. 86,72,341+ दीडीएस ह. 1,27,404/- ). तथापि, 15.12.2018 गेजी विकसकाने मुळ कर्जदावस जारी केलेल्या गद्याप पत्राच्या परवानगीनसार, फक्त भार नमुद्र केलेल्या रु. 62,29,000/- ची शिक्षक विक्री विचारत घेतली जाते. तसेच 31.12.2021 पर्यंत सोसायटी स्टेटमेंट नुसार, वर नमूद केल्याप्रमाणे महाण ठेवलेल्या पर्लेटच्या विक्रीवर रु. 18,02,911/- ची देय देखभाल बाकी आहे. येथे खाली आणखी एक ज्ञात भार आहे. तेची चिक्री 'जशी आहे जेथे आहे' व 'जशी आहे जे काही आहे' आणि 'तेथे जे काही आहे' तत्त्वावर श्री. नंदिकशोर हरिकिशन अटल, सी. मयुरा नंदिकशोर अटल, मेसर्स वैष्णो देवी डेअरी प्रोडक्ट्स लिमिटेड (CIN U15203PN2007PLC130147), त्याच्या संचालकांमार्फत श्री. नंदिकशोर हरिकशन अटल आणि सौ. मयुरा नंदांकशोर अटल यांचेकडून सुरक्षित धनको पीएआरसी यांना कर्ज खाते क्र. 402CSH00228828 अंतर्गत दि. 27.01.2023 रोजी थकवाकी असलेल्या रु. 2,64,19,419/- (रुपये दोन कोटी चौसष्ठ लाख एकोणीस हजार वारशे एकोणीस फक्त) अधिक दि. 28.01.2023 पासूनचे पुढील लागू व्याज आणि वसुलीच्या दिनांकापर्यंतची करारातील दराने शुल्के इ. च्या वसुलीसाठी दि. 03.03.2023 रोजी दु. 12.00 ते 01.00 वाजेपर्वंत प्रत्येकी 5 मिनिटांच्या अमर्याद कालविस्तारांसड विक्री केली जाईल. **राखीव किंमत रु. 4.19,50,000/-** ( रु. चार कोटी एकोणीस लाख पन्नास हजार फक्त ) असेल आणि **बयाना रक्कम ठेव रु. 41,95,00**0/- (रुपये एकेचाळीस लाख पंच्याण्यव हजार फक्त ) असेल आणि केवायसी सह ईएमडी सादर करण्याची शेवटची तारीख 02.03.2023 संध्याकाळी 5:00 पर्यंत.

मालमत्तेचे वर्णन : पढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे - निवासी फ्लॅट बेअरिंग क्र. 301, 503.34 चौ. मी. च्या समतुल्य मोजमाप 387.57 चौ. मी. कार्पेंट क्षेत्र (त्यातील बाल्कनीच्या क्षेत्रासह), "मार्वल गंगा सांगरिया" म्हणून ओळखल्या जाणार्या कॉम्प्लेक्स मधील "ई" विग / विल्डिंग मध्ये तिसरवा आणि चौथ्या मजल्यावर वसलेले विल्ट अप एरिया, सोबत खेळवाच्या पातळीवर खुल्या टेरेसच्या वापरकर्त्वाचा अनन्य अधिकाग्रसह, 106.09 चौ. मी. बिल्ट अप एरिया च्या समतुल्य कार्पेट क्षेत्र 81,69 ची. मी., आणि दोन खुल्या/आच्छादित पार्किनच्या वापस्कर्त्यांच्या विशेष ऑधकारासह पुढे तळघराखालील जागा / सांगितलेल्या बिल्डिंग /वियला लागून असलेली जागा.

जमीन मोजमाप 52316.73 चौ.मी. वर बांधलेले हे कॉम्प्लेक्स. मंज़ुर लेआउट पैकी बेअरिंग प्लॉट नं.ए. जमीन-बेअरिंग सर्व्हें नं. 21, हिस्सा नं.1, सर्व्हें नं. 21 हिस्सा नं.1/1, सर्व्हें नं. 21 हिस्सा नं.1/2, सर्व्हें नं.21 हिस्सा नं.1/3, सर्व्हें नं.21 हिस्सा1/4, सर्व्हें नं.21 हिस्सा नं. 2, सर्व्हें नं.22 हिस्सा नं.1, सर्व्हें नं.22 हिस्सा नं. 1/1, सर्व्हें नं. 22 हिस्सा र्न. 1/2, सर्व्हें नं.22 हिस्सा नं.1/3, सर्व्हें नं. 22 हिस्सा नं. 1/4 आणि सर्व्हें नं. 22/2 (भाग) गाव मोहम्मदवाडी तालुका हवेलीच्या नोंदणी उप-जिल्ह्यातील वसलेले, जिल्ह्य पुणे आणि पुणे महानगरपालिकेच्या विस्तारित मर्यादेच्या हद्दीत. सदर अनामत मता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष सदर अधिनिवमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग 8 क<mark>र्</mark>ड वेधण्यात वेते.वाहारे कर्जदार व सर्व लोकांचे लक्ष या बाबीकडे वेधण्यात येते की येथे नमूद करण्यात आलेला लिला<mark>व</mark> कुछल्याही कारणास्तव रद झाल्यास सुरक्षित धनको खाजगी तहाच्या माध्यमातून विक्रीद्वारे अनामतीवर कारवाई क<mark>र</mark> शकतील. विक्रीसाठी कादण्यात आलेल्या मतांच्या संदर्भात खुलासा/मदतीसाठी बोलीदार वांचेशी संपर्क साध् शकतातः <mark>श्री</mark> विकाश सिंग (+91 8669189048), श्री प्रल्हाद घागरे (+91 7208072433), श्री पंकज गय (+9<mark>1</mark> 7768003567), श्री राजेंद्र दहिया (+918448264515).

विक्रीच्या अटी व शर्तीच्या तपशीलासाठी तपशीलासाठी कृपया फिनिक्स एआरसी प्रायव लिमिटेड वेबसाईटबर म्हणजे www.phoenixarc.co.in आणि/किंवा https://bankauctions.in/ मध्ये दिलेली http://phoenixarc.co.in?p=3045 ही लिंक पाहावी

 प्राधिकृत अधिकारी, फिनिक्स एआरसी प्रावकेट लिमिटे स्थानः पुणे,दिनांकः 28.01.2023 फिनिक्स एआरसी प्रावव्हेट लिमिटेड (फिनिक्स ट्रस्ट एफवाव 20-6 चे विश्वस्त म्हणून काम पाहणारे

(C) kotak

कोटक महिद्रा बँक लिमिटेड ताबा सचना नोंदणीकृत कार्यालय : 27 बीकेसी, सी-27, जी-ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू), मुंबई - 400051 शाखा कार्यालय : झोन-2 न्याती युनिट्री, चौथा मजला, येखडा, पुणे नगर महामार्ग, पुणे - 411006.

ज्याअर्थी, निम्नस्वाक्ष्रीकार हे कोटक महिंद्रा बैंक लि. चे प्राधिकत अधिकारी असून त्यांनी सिक्युरिटावड़ोशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फावर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोसंमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटेसर ॲक्ट, 2002 (2002 चा 54) अंतर्गत आणि सिक्युस्टि इंटेस्ट (एनफोसीमेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 3 सह वाचण्यात वेणाऱ्या अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमूद कर्जदारांना मागणी सूचना निर्गमित केल्या ज्यात त्यांना सदर सचनेत नमद करण्यात आलेल्या रकमेचा भरण्याच्या दिनांकापर्यंतच्या सर्व शल्के. अधिभार व खर्चांसह सचना प्रकाशित होण्यांच्या दिनांकापासन् 60 दिवसांचे आत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सदर कर्जदार / सह-कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरूयाने कर्जदार / सह - कर्जदार्शना व सर्वसामान्य जनतेस यादारे सुचित करण्यात येते की निम्मस्याधरीकारांनी सदर नियमांमधील निवम 8 सह याचण्यात येणाऱ्या सदरअधिनियमाच्या अनुच्छेद 13(4) अंतर्गत त्यांना बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली वर्णन केलेल्या मालमतेचा येथे नमुद्र केलेल्या दिनांकास तावा घेतलेला आहे. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस खद्वारे सावधीगरीची सचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमतांच्या संदर्भात कुउलाडी व्यवहार करू नये व सदर मालमत्तेवावत कोणताही व्यवहार केल्यास तो कोटक महिंद्रा बैंक लिमिटेड च्या नमुद केलेली रक्रम आणि संबंधित दिनांकापासूनच्या पुढील व्याज, शुल्के व अधिभार इ. च्या भाराधीन असेल. सदर अनामत मत्ता सोडवून घेण्यासाटी उपलब्ध असलेल्या बेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 1.3 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते. कर्जदार, मालमत्तेचा तपशील, थकवाकी रक्कम, अनुच्छेद 13 (2) अंतर्गत निर्गमित करण्यात आलेली मागणी सूचना तसेच त्या अंतर्गत मागणी केलेली रक्षम, ताबा दिनांक खाली नमूद करण्यात आले आहे:

पत्ता, कर्ज खाते क्र., कर्जाची स्क्रम	तपशील	सूचना दिनांक, 4. धकवाकी	रक्रम रुपयांमध्ये
श्री. संजय प्रशुराम जाधव श्री. प्रशुर- जाधव वांचा मुलगा आणि सी. सास्कि संजय जाधव श्री. संजय जाधव यांची पत्नी दोधेरी रा. परशुराम बंगलो, हनुमान मंदि जवळ, हांडेबाडी, औताडवाडी हांडेबाडी पुणे - 412308. दोन्ही येथे देखील : हॉटेल शिवेंद्र, हांडेबाडी चौक, हांडेबाडी पुणे - 412308. कर्ज खाते क्रमांक : LNPUN06415 160000428 मंजूर कर्ज रक्कम : रु. 75,00,000/- (रुपये पंच्याहतर लाख फक्त).	पुर्वील मालमतेचे 1 28, मिळकत क्र 1 बांधकाम + चार र र आहे, गाव औताडे केथे स्थित, जिल्ह पंचायत समिती पुर्वीलप्रमाणे आहे हांडे मालमत्ता, परि उत्तर : न्हावळे आ श्री. संजय प्रशुरा	सर्व खंड आणि तुकडे - सर्व्हें क्र. 137, सोवत आस्सीसी मैदान मजले ज्यात 28 फ्लॅट्सचा समावेश हांडेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे प्र परिषद पुणे च्या हदीत, तालुका हवेली. मालमत्तेची चतुःसीमा : पूर्व : रोड, दक्षिण : विट्ठल कवन इम : बाळसाहेब जाधव मालमत्ता,	1. 24.01.2023 2. प्रत्यक्ष तावा 3. 12.09.2019 4. 12.09.2019 ग्रेजी देव ह. 99,57,665/- (रुपरे नव्याण्यव लाख सत्तावन्न हजार सहाशे प्रसष्ट फक्त) दि.
विनांक : 28.01.2023 स्थान : पुणे		कोटक महिंद्रा बँक लिमिटेड करि	ता, प्राधिकत अधिकार

कर्जदार, सह- कर्जदाराचे नाव व | अचल मालमतेचा | 1. ताबा दिनांक, 2. ताब्याचा प्रकार, 3. मागणी

## सह्याद्री इंडस्ट्रिज लिमिटेड

कोणत्याही चौकशीसाधी कृपया येथे संपर्क साधाया : श्री. पंकज टी. यव (+91 7768003567) आणि श्री. प्रसहाद घागरे (+91 9518712716)

(सीआयएन : एल२६९५६पीएन१९९४पीएलसी०७८९४१) नोंदणीकृत कार्यालय : ३९/डी, गुल्टेकडी, जे.एन. मार्ग, पुणे-४११०३७. टेलि : +९१ २० २६४४४६२५/२६/२७, इमेल आयडी : info@silworld.in वेबसाईट : www.silworld.in

वाद्वारा सूचना देण्यात येते की याखाली नमुद केलेले ठराव कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ ("नियम")च्या नियम २० व २२ आणि कंपन्या अधिनियम, २०१३ ("कायदा")च्या कलम १०८, ११० आणि निगम कामकाज मंत्रालयाद्वारा निर्गमित केलेले जनरल सक्युर्लर नं. १४/२०२० दिनांकित ०८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल, २०२० २२/२०२० दिनांकित १५ जून, २०२०, ३३/२०२० दिनांकित २८ सप्टेंबर, २०२० व

पोस्टल बॅलट सूचना

जनरल सक्युर्लर नं. ३९/२०२० दिनांकित ३१ डिसेंबर, २०२०, जनरल सक्युर्लर नं. १०/२०२१ दिनांकित २३ जून, २०२१ आणि जनरल सक्युर्लर नं. २०/२०२१ दिनांकित ०८ डिसेंबर, २०२१ ("एमसीए सक्युलर्स") आणि सिक्युरिटिज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ("लिस्टिंग रेग्युलेशन्स")च्या रेम्युलेशन ४४, सक्युलंर नं. सेबी / एचओ / सीएफडी / सीएमडी२ / सीआयआर / पी / २०२१ /११ दिनांकित १५ जानेवारी, २०२१ (सक्युर्लर नं. सेबी / एचओ / सीएफडी१ / सीआयआर पी / २०२० / ७९ दिनांकित १२ में, २०२०च्या अनुसार) आणि सक्युर्लर नं. सेबी / एचओ सीएफडी / पीओडी-२ / पी / सीआयआर / २०२३ / ४ दिनांकित ०५ जानेवारी, २०२३ रेग्यलेशन १०१ ("सेबी सक्युलर्स") अंतर्गत निर्गमित केलेले आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ चे अन्य लागु रेग्युलेशन्स आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरिज ऑफ इंडिया द्वारा निर्गमित केलेले सेक्रेटरियल स्टॅंडर्ड ऑन जनरल मिटिंग्ज ("एसएस-२") व अन्य लाग् कायदे, नियम व रेग्युलेशन्स (वेळोवेळी सुधारित केल्यानुसार लाग् वेळेत अंमलात आणलेले त्याकरिता कोणतेही सांविधिक फेरबदल किंवा पूर्न-कायदे समाविष्ट)च्या अनुसार केवळ रिमोट ई-वोटींग प्रक्रियेद्वारा ("ई-वोटींग"), पोस्टल बॅलटमार्फत "सह्याद्री इंडस्ट्रिज लिमिटेड"च्या ("कंपनी") सदस्यांद्वारा मंजूर करावयाचे प्रस्तावित आहे.

या पोस्टल बॅलट ई-वोटींग सुविधेचे आयोजन खालीलकरिता कंपनीच्या सदस्यांची मान्यता मिळविण्याकरिता करण्यात येत आहे : १. कंपन्या अधिनियम, २०१३च्या कलम १८०(१)(सी) अंतर्गत कंपनीच्या संचालक मंडळाद्वारा

कर्जाच्या मर्यादेत वाढ करण्याकरिता २. कंपनीची वचनबद्धता किंवा मत्ता, मालमतेवरील चार्ज किंवा गहाणवटीच्या निर्मितीकरिता, इतर

गोष्टींसमवेत, कंपन्या अधिनियम, २०१३च्या कलम १८०(१) (ए) अंतर्गत मान्यता जनरल सक्युलर्सच्या अनुसार, कंपनीला सदस्यांची, ज्यांची नावे शुक्रवार, २० जानेवारी २०२३

("कट-ऑफ तारीख") रोजी प्रमाणे सदस्यांच्या नोंदवहीत आली आहेत, ओळख झाली आहे आणि कंपनीने शुक्रवार, २७ जानेवारी २०२३ (पाठविलेली तारीख) रोजी स्पष्टिकरणात्मक विवरणासह पोस्टल बॅलट नोटीस ईमेल केली आहे. जी व्यक्ती "कट-ऑफ तारीख"नुसार सदस्य नाही तिने ही सूचना केवळ माहितीप्रित्वर्थ समजावी. जनरल सक्युलर्सच्या अनुषंगाने, पोस्टल बॅलट फॉर्म्ससह पोस्टल बॅलट नोटीसच्या प्रत्यक्ष प्रती

आणि प्री-पेड बिझीनेस रिप्लाय इन्व्हलप्स या पोस्टल बॅलटकरिता सदस्यांना पाठविण्यात आलेल्या ही सचना कंपनीच्या सर्व सदस्यांकरिता माहिती आणि त्यांच्या हितार्थ निर्गमित करण्यात येत आहे.

ई-वोटींग सविधा खालील कालावधी दरम्यान उपलब्ध असणार आहे इं-वोटींग सुरू होईल ः शनिवार, २८ जानेवारी, २०२३ रोजी स. ०९:०० वा (भाप्रवे)

ई-वोटींग संपेल ः रविवार, २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सार्य ०५:०० वा (भाप्रवे) रिमोट ई-वोटींगकरिता पूर्वीक्त तारीख व वेळेनंतर अनुमती दिली जाणार नाही आणि रिमोट ई-वोटींग प्रणाली पूर्वोक्त कालावधी संपताच त्वरित निःसमर्थ करण्यात येईल.

संचालक मंडळाने ई-वोटींग प्रक्रियेद्वारा पोस्टल बॅलटचे आयोजन स्वच्छ व पारदर्शक पद्धतीने होण्याकरिता श्रीमती अश्विनी इनामदार (सीपी नं. ११२२६), प्रॅक्टिसींग कंपनी सेक्रेटरी, यांची आणि त्यांच्या अनुस्थितीत श्री. अतुल मेहता (सीपी नं. २४८६), मेसर्स मेहता अँड मेहताचे भागीदार, कंपनी सेक्रटरिज, यांची नियुक्ती केलेली आहे.

अध्यक्ष आणि कंपनीचे पूर्ण-वेळ संचालक किंवा त्यांच्याद्वारा अधिकृत केलेली कोणतीही व्यक्ती मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३ रोजी किंवा तत्पूर्वी ई-वोटींगचा निकाल घोषित करील आणि www.silworld.in या कंपनीच्या वेबसाईटवर प्रस्तुत करण्यात येणार आहे आणि स्टॉक एक्सचेंज, नॅशनल सिक्युरिटिज डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") यांच्याकडे सुद्धा सुपूर्द करण्यात येणार आहे

ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते याआधीच नोंदणीकृत केलेले आहेत त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांच्या ईमेल पत्यावर इलेक्ट्रॉनिक प्रणालीत सूचना / कागदपत्रांची स्वीकारणी सक्षम होण्याकरिता त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स / आरटीए / कंपनीकडे त्यांचे ईमेल पत्ते वैद्य ठेवावेत. ज्या सदस्यांना कंपनी / आरटीए / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणी न केल्यामुळे . पत्ता बदलामुळे सुचनेची प्राप्ती झालेली नाही, त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांच्या मेल आयडीच्या नोंदणीकरिता rnt.helpdesk@linkintime.co.in यावरून "आरटीए"शी संपर्क साधावा. तदनुसार, सदस्यांची सहमती किंवा मतभेद केवळ रिमोट ई-वोटींग सिस्टमद्वारा पाठविता वेईल आणि त्याकरिता नॅशनल सिक्युरिटिज डिपॉझिटरी लिमिटेडची ("एनएसडीएल") सेवा देवू

ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल कंपनी / "आरटीए"कडे नोंदणीकृत केलेले नाहीत ते आता सदर ईमेल पत्यांची rnt.helpdesk@linkintime.co.in यावर "आरटीए"करिता ईमेल पाठवुन करू शकतील, ज्या सदस्यांकडे डिमॅट स्वरूपात भाग आहेत त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी केवळ त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांच्या ईमेल पत्यांची नोंदणी करावी.

पोस्टल बॅलट नोटीस www.silworld.in या कंपनीच्या वेबसाईटवर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट्सवर म्हणजेच www.bseindia.com या बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर आणि www.evoting.nsdl.com या नॅशनल सिक्युरिटिज डिपॉझिटरी लिमिटेडच्या ("एनएसडीएल") वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध असणार आहे.

ज्या सदस्यांनी जे काही असेल त्या कोणत्याही कारणास्तव या पोस्टल बॅलट रिमोट ई वोटींगसंबंधित कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला नसल्यास किंवा कोणतीही शंका / तक्रारी असल्यास तुम्ही खालील पत्यावर रविवार वगळता, कामकाजाच्या सर्व दिवशी स. ०९:०० व सायं ०५.०० दरम्यान कंपनी किंवा रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजन्टशी संपर्क साधु शकाल :

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी सह्याद्री इंडस्टिज लिमिटेड

सीआयएन : एल२६९५६पीएन१९९४पीएलसी०७८९४१ नोंदणीकृत कार्यालय : ३९/डी, गुल्टेकडी, जे.एन. मार्ग, पुणे-४११०३७.

टेलि : +९१ २० २६४४४६२५/२६/२७, वेबसाईट : www.silworld.in ईमेल : cs@silworld.in

रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजन्ट : लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

सी १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प), मुंबई-४०००८३. फोन : ०२२-४९१८६२७०, फॅक्स : ०२२-४९१८६०६०,

ईमेल : rnt.helpdesk@linkintime.co.in .

सह्याद्री इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता स्वाक्षरी/- सत्येन पटेल तारीख : २७ जानेवारी, २०२३ व्यवस्थापन संचालक डीआयएन : ००१३१३४४

पंजाब ॲंड सिंद बॅक (भारत सरकारचा उपक्रम) जेथे सेवा एक जीवनमार्ग आहे

शाखा कार्यालय - एमजी रोड पुणे क्षेत्रीय कार्यालय - मुंबई

अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलावासाठी जाहीर सचना बयाणा रक्कम आणि कागदपत्रे ऑनलाईन सादर करण्याचा शेवटचा दिनांक व वेळ ०२-०३-२०२३ रोजी द. ४.०० वाजेपर्यंत

सिक्युरिटाक्ट्रोशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ऑसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सर्फेसी) ऑक्ट, 2002 (2002 चा क्र. 54) अंतर्गत बॅंकेकडे तारण असलेल्या अचल मालमत्तांची विक्री ज्याअर्थी, पंजाब औड सिंद बैंकेच्या प्राधिकृत अधिकान्यांनी सिक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनेंन्शिअल ॲसेट्स ऑड एनफोसीनेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सफेंसी) ॲक्ट, 2002 मधील अनु. 13 (2) अंतर्गत आमच्या शाखेतील पुढील कर्ज खात्यांमधील वैकेच्या धकवाकीची वसुली करण्यासाठी सूचना जारी केल्यानंतर "जशी आहे जोधे आहे आणि जशी आहे जे काही आहे" तत्त्वावर विक्री करण्याच्या अधिकारसह पुढील

कर्जदार/जामीनदासचे नाव	मागणी सृचना तारीख	ईएमडी सबमिशन खाते तपशील	राखीव किंमत (रु.)	मालमत्ता	ईएमडी सबमिशन तारीख व वेळ ताबा स्थिती	ई-लिलाव तारीख व वेळ
आणि शाखा	धकबाकीची रक्कम (रु.)+ भविष्यातील	(एनईएफटी/ आरटीजीएस द्वारे ठेव)	ईएमडी (रु.)	तपासणी		
मालमत्तेचे वर्णन	व्याज आणि त्यावरील इतर खर्च		बोली वृद्धी रक्कम (रु.)	तारीख व वेळ		
कर्जदार : 'मेसर्स संजय सेफ्टी' याचे मालक विनोद पाचंगरे जामीनदार : 1. दीपाली समदाडे, 2. स्वाती इंगळे	13.06.2022 01.06.2022 रोजी ह. 77,60,632.61	लाभार्थी खाते क्रमांकः 03245040050001; लाभार्थी खात्याचे नाव-	1. ぎ. 46,00,000 2. ぎ. 21,00,000 1. ぎ. 4,60,000	24 फेब्रुवारी, 2023 सकाळी 11:00 ते दुपारी 01:00 पर्यंत	Saledou-le sit-at	03 मार्च, 2023 सकाळी 11 ते सकाळी 12
1) गट क्रमांक 76, प्लॉट क्रमांक 1+2, आळदी	31.12.2022 रोजी रु. 82,82,494.97 + भविष्वातील न्याज आणि त्यावरील इतर खर्च	पंजाब औड सिंद चैंक,	2. ₹. 2,10,000			
मरकळ रोड, धानोरे, पुणे 412105 2) फ्लॅट क्रमांक 304, तिसरा मजला, एस क्रमांक 435 हिस्सा क्रमांक 6 आणि 7 हवेली पुणे-412105		आयएफएससी- PSIB0000324, शाखेचे नाव- पंजाब आणि सिंद बँक एमजी रोड पुणे	1 €. 15,000.00 2. €. 15,000.00			

संदर ई-लिलाब हा "जशी आहे जेथे आहे" आणि "जशी आहे जे काही आहे " तत्त्वावर घेण्यात येत आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मालमसेवर कोणतेही बोजे नाहीत. परंत, इच्छुक बोलीदारांनी बोजे व मालमसेवी मालकी याबाबत स्वतंत्रपणे चौकशी करून आणि मालमसेवी पाहणी करून स्वतःची खात्री करून प्याची.

ज्या इंच्छ्रक बोलीदारांनी बयाणा रक्कम भरलेली आहे आणि ज्यांना लॉगइन आयडी व पासवर्ड तयार करण्यास, माहिती अपलोड करण्यास, बोली सादर करण्यास, ई-बोली प्रक्रियेचे प्रशिक्षण इ. बाबत मदत हवी आहे त्यांनी वेधे संपर्क साधावाः मे. सी 1 इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेज-2, गलफ पेट्रोकेम बिलडींग क्र. 301, गृहगाव, हरयाणा, पिन-122015. ई-मेल आवडी : support@bankeauctions.com हेल्पलाईन क्रमीक 0124-4302020/21/22/23, 9594597555 (श्री हरीश गीज) संपर्क क्रमीक +919813887931, हेल्पलाईन ईमेल आयर्ज : **support@bankeauctions.com** आणि https://www.psbindia.com/module/sarfaesi-list मालमत्तेशी संबंधित चौकशीसाठी पुढील प्राधिकृत अधिकाऱ्यांशी संपर्क साधावाः श्री संजय बाध, मोबाईल क्र. 9029441644, ई-मेल आयडीः

ही सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील निवम 8 ( 6 ) अंतर्गत कर्जदार व जामीनदार (एल/आर) यांचेसाठी असलेली 15/30 दिवसांची वैधानिक विक्री सूचनाही समजण्यात वार्ची. दिनांक : 28-01-2023, स्थान : पुणे

- प्राधिकृत अधिकारी, पंजाब अंड सिंद बैंक

विक्री सुचना यूबी इंजिनिअरींग लिमिटेड (परिसमापनातील) नोंदणीकृत कार्यालय : सह्याद्री सदन, टिळक रोड, पुणे- 411030

**परिसमापकांचा पत्ता :** 3रा मजला, वास्तु दर्शन, बी-विंग, सेन्ट्रल बैंक ऑफ इंडियाच्या वर, आझाद रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई 400 069 इमेल : ub.liquidator@gmail.com, श्री बिस्वनाथ सरकार संपर्क क्रमांक- 9821459624

ई-लिलाव नादारी आणि दिवाळखोरी कोड, 2016 अंतर्गत मत्तांची विक्री लिलावाची तारीख व वेळ : 11/02/2023 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 13.00 वाजेपर्यंत (प्रत्येकी 5 मिनिटांच्या अमर्याद मुदतवाढीसह )

05.12.2017 दिनांकित आदेशानुसार माननीय नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, मुंबई द्वारा नियुक्त परिसमापकांच्या ताब्यातील युबी इंजिनिअरींग लि. परिसमापनाचा हिस्सा असलेल्या युबी इंजिनिअरींग लि. परिसमापनातील) यांच्या मालकीच्या मत्ता आणि मालमत्तांची विक्री, मालमत्तांची विक्री, निम्नस्वाक्षरीकारांद्वारा इ-लिलाव व्यासपीठ https://ncltauction.auctiontiger.net च्या माध्यमातून केली जाईल.

अ.क्र.	मत्ता	लॉट नं.	राखीव किंमत	ईएमडी किंमत	
1.	स्टील रॅंक सारखे फर्निचर आणि फिक्स्चर, एअर कंडिशनर, रिव्हॉल्व्हिंग चेअर, लाकडी टेबल इ.				
2.	डेस्क टॉप, प्रिंटर, सर्व्हर वृगीएस	STEEN			
3.	इलेक्ट्रिकल्स - सिलिंग फॅन, पेडल स्टैंड फॅन, बॉटर कुलर, बॉल मार्डेटेंग पंखे इ.	H/001	4,38,000/-	43,800/-	
4.	एक मारुती व्हेंन				
5.	एक डी जी सेट जनरेटर				

कुपया नोंद घ्यावी :

बोली मुल्यात नंतरच्या पूर्ण वाढ - रु.15,000/- आहे.

 लागू असेल त्याप्रमाणे जीएसटी अतिरिक्त असेल. ही विक्री सूचना, मत्तांचे तपशील, ऑनलाईन इ-लिलाव बोली प्रपत्र घोषणा व प्रतिज्ञा प्रपत्र अंतर्भृत असलेल्या संपूर्ण इ-लिलाव प्रक्रिया माहिती कागदपत्रासोबत वाचावी. इ-लिलाव विक्रीच्या सामान्य आणि तांत्रिक अदी व शर्ती https://ncltauction.auctiontiger.net मध्ये उपलब्ध आहेत.

संजीव महेश्वरी युबी इंजिनिअरींग लि.च्या बाबतीतील परिसमापक आयबीबीआय / आयपीए-००1/आयपी-दिनांक : 28/01/2023 पी00279/2017-2018/10523 स्थळ : मुंबई

फॉर्म जी स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता निमंत्रण

सेतुबधन इन्फ्रास्ट्रक्चर लिमटेडकरिता (पूर्वाची प्रकाश कान्स्ट्रविल लि. म्हणून ओळखली जाणारी) छत्तीसगढ व नाशिकमध्ये बांधकाम व रिअल इस्टेट सेक्टरमध्ये प्रवर्तनीय (भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळाच्या विनियम ३६ए(१) अंतर्गत)

(कॉर्पोरेट व्यक्तींकरिता नादारी ठराव प्रक्रिया) विनियम, २०१६)

कॉर्पोरेट ऋणकोचे नाव- पॅन / सीआयएन, सेतूबंधन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (पूर्वीची प्रकाश एलएलपी नं.सह कॉन्स्ट्रोवेल लि. म्हणून ओळखली जाणारी) ऑफिस नं. ए. तिसरा मजला, दि एक्स्चेंज, वेद २. नोंदणीकृत कार्यालयाचा पत्त मंदिराजवळ, तिडके कॉलनी, त्रिंबक रोड, नाशिक-४२२००२, महाराष्ट्र आयएन www.prakashcontrocom रायपूर (छत्तीसगढ) व नाशिक (महाराष्ट्र) मुख्य उत्पादने/ सेवांची प्रतिष्ठापित क्षमता मागील वित्तीय वर्षात विकलेल्या प्रमुख उत्पादने/ वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता प्रवर्तनांकडील महसूल सर्व्हिसेसचे परिमाण व मूल्य = रु. ९०६६.७८ लाख (स्वतंत्र) अर्मचारी/ मजुरांची संख्या दोन वर्षामागील उपलब्ध वित्तिय विवरणे (वेळापत्रकासह) समाविष्ट तपशील, धनकोंची www.stresscredit.com/public announcement तद्नंतरच्या कार्यक्रमाकरिता संबंधित सूची, प्रक्रियेच्या तदनंतरच्या घटनांकरिता संबंधित ईओआय प्रक्रिया कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहे. तारखा येथे उपलब्ध आहेत १. सर्व अर्जदार जे २९ए, आयबीसी अंतर्गत अपात्र संहितेच्या कलम २५(२)(एच) अंतर्गत ठराव अर्जदारांकरिता पात्रता उपलब्ध आहे नाहीतः आणि २. किमान निव्वळ संपत्ती आयएनआर २० कोटी (रुपये वीस कोटी फक्त) सविस्तर ईओआय प्रक्रिया setu.cirp@gmail.com यावर ई-मेल करून प्राप्त करता येईल १०. स्वारस्याच्या अभिव्यक्तीच्या स्वीकृतीची शेवटची १२.०२.२०२३ ११. भावी ठराव अर्जदारांच्या तरतुदीय सूचीच्या निर्गमनाची तारीख तरतुदीय सूचीच्या आक्षेपांच्या सादरीकरणाकरिता २६.०२.२०२३

> सीए संदीप महेरव सेतूबंधन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या प्रकरणातील आरप आयपी नोंदणी क्र. : आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००६४०/२०१७-१८/११०९ तारीख : २८.०१.२०२

setu.cirp@gmail.con

(विषय: ईओआय)

### एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (एक शेड्यूल्ड कमर्शियल बँक) नोंदणीकृत कार्यालयः१९-ए, धुळेश्वर गार्डन, अजमेर रोड, जयपूर-३०२००१, राजस्थान, भारत. (सीआयएन : एल३६९११आरजे१९९६पीएलसी०११३८१)

शेवटची तारीख

प्रक्रिया

ईओआय सादर करण्याकरिता ई-मेल आयडी

परिशिष्ट-IV-ए [ रुल ८( ६ )च्या तरतुदी पाहा ] स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सुचना

सेक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या रुल ८(६) च्या तरतुदीसह वाचलेल्या सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

ऑक्ट २००२ अंतर्गत स्थावर मतेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सुचना, आम जनतेस तसेच विशेषकरून ऋणको/ सह-ऋणको/ गहाणकार/ हमीदारांना याद्वारा सूचना देण्यात येते की सुरक्षित धनकोकडे गहाण असलेल्या असलेल्या खाली वर्णिलेल्या स्थावर मालमत्तेचा

स्वाक्षरी/-

विधायक/ प्रत्यक्ष ताबा **एयू स्मॉल फायनान्स बँक लि. ( एक शेड्युल्य कमर्शियल बँक** )च्या, सदर बँक यापुढे "एयुएसएफबी" म्हणून संदर्भित असेल, प्राधिकृत अधिकारीद्वारा घेण्यात आला आहे. सुरक्षित मत्तेची विक्री "**एयएसएफबी**" म्हणजेच सुरक्षित धनकोला देय असलेली पुढील व्याज, किंमत, आकार व खर्च यासह खालील तालिकेत नमूद केलेल्या रकमेच्या वसुलीकरिता ई-लिलावाद्वारा जसे आहे जेथे आहे" "जसे आहे जे काही आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" या तत्वावर करण्यात येईल यादारा तम्हास कळविण्यात येते की आम्ही

लोन अका. नं./ ऋणको/	मागणी सूचना	ताब्याची तारीख	मालमतेचे वर्णन	मालमत्तेकरिता राखीव किमत	मालमत्तेकरिता	ई-लिलावाची तारीख व वेळ	बोलीच्या सादरीकरणाची	ई-लिलाव/ निविदा सादरीकरणाचे	संपर्क व्यक्ती आणि मालमत्ता
सह-ॠणको/ गहाणकार/ हमीदाराचे नाव	१३(२)ची तारीख व रक्कम	ताराख		राखाव किमत	इसारा रक्कम	ताराख व वळ	सादराकरणाचा तारीख व वेळ	सादराकरणाच ठिकाण	आणि मालमता पाहणीची तारीख
(लोन अका. नं.):  एल९००१०६०७१६६७९९७२,  सादर नानासो भगत,  नानासो वामन भगत यांचे  सुपृत्र (ऋणको व  गहाणकार),  श्रीमती कल्पना नानासाहेब  भगत,  नानासाहेब भगत यांची पत्नी  (सह-ऋणको च गहाणकार)	२३-एप्रिल-२१ रू. ३४,७०,५२७/- (रुपये चौतीस लाख सत्तर हजार पाचशे सत्तावीस फक्त) २१-एप्रिल-२१ रोजी प्रमाणे	२३ डिसेंबर २२	पलॅट नं. ०८, तिसरा मजला, हिंदवी क्लासिक, सी.टी.एस. नं. ८६, वॉर्ड नं. ०४, तेहसील बारामती, जि. पुणे, महाराष्ट्र. मोजमापाची ५९.५६ ची.मी. कार्पेट एरिआ व तिचा धारण केलेला विक्रीयोग्य एरिआ ७७.५४ चौ.मी.	रु. २८,१५,०००/- (रुपये अठ्ठावीस लाख पंधरा हजार फक्त)	रु.(२,०००/- (रुपये दोन लाख ब्यॅऐंशी हजार फक्त)	०४-मार्च-२३ रोजी दु.०२.०० ते दु.०४.०० - ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह	०२-मार्च-२३ रोजी स. १०.०० वा पासून ते सायं ०५.०० वा पर्यंत किंवा तत्पूर्वी	THE RESERVE OF THE PARTY OF THE	भानृ प्रताप सिंह- ९३५८००२६६३ ई-मेल आयडीः auctions@ aubank.in ०१ मार्च २०२३
(लोन अका, नं.): एल९००१०७०१२२७६०२००, पुजा संतोष राठोड, दिवंगत संतोष घामृ राठोड यांची पत्नी (ऋणको व दिवंगत संतोष घामृ राठोड – सर्वंगत संतोष घामृ राठोड – सह-ऋणको) यांची विधि वारसदार	०६-डिसॅ-२१ फ. २१,४४,१००/- (रुपये एकवीस लाख चव्येचाळीस हजार शंभर फक्त) ०६-डिसॅ-२१ रोजी प्रमाणे	२१ मार्च २२	मालमत्ता येथे स्थित- गॅट नं. १०८२ व १०८३, फ्लॅट नं. ५०१, ए विंग, ५वा मजला, "तारांगणा नक्षत्र" उरुली कांचन, जि. पुणे, महाराष्ट्र. मोजमापाची ५९७ चौ.फू.	रु. १२,७०,०००/- (रुपये बारा लाख सत्तर हजार फक्त)	रु. १,२७,०००/- (रुपये एक लाख सत्तावीस हजार फक्त)	२२-फेब्स्-२३ रोजी दु.०२.०० ते दु.०४.०० - ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह	२०-फेब्रु-२३ रोजी स. १०.०० वा पासून ते सायं ०५.०० वा पर्यंत किंवा तत्पूर्वी	एयू स्मॉल फायनान्स बँक लि., शाखेचा पता : अर्थवा प्लाझा, तिसरा मजला, पुणे-सातारा रोड, धनकवाडी, जि. पुणे-४११०४३, महाराष्ट्र.	भानृ प्रताप सिंह- ९३५८००२६६३ ई-मेल आयडीः auctions@ aubank.in १७ फेब्रुवारी, २०२३
(लोन अका. नं.): एल९००१०६०१००३३७१८१, माणिक पोपट गोगावले, पोपट वळवंत गोगावले यांचे सुपृत्र (ऋणको व गहाणकार), श्रीमती विमल माणिक गोगावले, माणिक पोपट गोगावले यांची पत्नी (सह-ऋणको)	२५-नोव्हें-१९ रू. १,२५,४४३/- (रुपये नक लाख पंचवीस हजार चारशे त्रेचाळीस फक्त) १९-नोव्हें-१९ रोजी प्रमाणे	१० मार्च २२	मालमत्ता नं. २७१, फ्लॅट नं. १५, सर्व्हे नं. २७१, तिसरा मजला, रुक्मिणी रेसिडंसी, थिगलस्ताल, मराठी स्कूलसमोर, राजगुरुनगर, जि. पुणे, महाराष्ट्र. मोजमापाची ५८० चौ.फू.	रु. ६,६०,०००/- (रुपये सहा लाख साठ हजार फक्त)	LESS CONTROL STONE SCHOOL IN	ते दु.०४.०० -	२०-फेब्रु-२३ रोजी स. १०.०० वा पासून ते सायं ०५.०० वा पर्यंत किंवा तत्पूर्वी		भानृ प्रताप सिंह- ९३५८००२६६३ ई-मेल आयडीः auctions@ aubank.in १७ फेब्रुवारी, २०२३
(लोन अका. नं.) : एल९००१०६०७१३६२२४५१, हर्षवर्धन रामाश्रय गुप्ता, रामाश्रय रामेश्वर गुप्ता यांचे सुपूत्र (ॠणको व गहाणकार), श्रीमती प्रिती हर्षवर्धन गुप्ता, हर्षवर्धन रामाश्रय गुप्ता यांची पत्नी (सह-ॠणको)	१७-फेब्रु-२० क. १३,८२,३४३/- (रुपये तेरा लाख ब्यॅऐंशी हजार तिनशे त्रेचाळीस फक्त) १५-फेब्रु-२० रोजीप्रमाणे	०८ डिसेंबर २१	प्लॉट नं. २७, पलॅट नं. ५०१, ५वा मजला, बिल्डिंग ए, सर्व्हें नं. ५७५ २, मानव सरोवर, पिरबाबा मंदिराजवळ, व्हिलेज कदमवाक वस्ती, तहसील हवेली, जि. पुणे-४१२२०१, महाराष्ट्र. मोजमापाची ५८३ चौ.फू.	रु. ९,८१,०००/- (रुपये नक लाख एक्याऐंशी हजार फक्त)	ह. १,००,०००/- (रुपये एक लाख फक्त)	२२-फेब्रु-२३ रोजी दु.०२.०० ते दु.०४.०० - ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह	२०-फेब्रु-२३ रोजी स. १०.०० वा पासून ते सायं ०५.०० वा पर्यंत किंवा तत्पूर्वी	एयू स्मॉल फायनान्स बँक लि., शाखेचा पता : अर्थवा प्लाझा, तिसरा मजला, पुणे-सातारा रोड, धनकवाडी, जि. पुणे-४११०४३, महाराष्ट्र.	भानू प्रताप सिंह- ९३५८००२६६३ ई-मेल आयडी: auctions@ aubank.in १७ फेब्रुवारी, २०२३
(लोन अका. नं.):  एल९००१०६०७१३८८३८०९,  राजेंद्र हिरालाल डांगी,  हिरालाल रमाजी डांगी यांचे सुपूत्र (ऋणको व गहाणकार), श्रीमती देवी राजेंद्र डांगी, राजेंद्र हिरालाल डांगी यांची पत्नी (सह-ऋणको), निलेश राजेंद्र डांगी, राजेंद्र डांगी यांचे सुपूत्र, (सह-ऋणको व गहाणकार), श्री भाग्यलक्ष्मी सुपर मार्केट, तिचे भागीदार निलेश राजेंद्र डांगी यांच्या हारा (सह-ऋणको)	२२,५२,७६१/- (रुपये बावीस लाख बावन्न हजार सातरो एकसष्ट फक्त) १४-फेब्रु-२० रोजीप्रमाणे	०७ डिसेंबर २१	कमशिंयल युनिट १४, लोअर ग्राउंड फ्लोआर, पार्वती कॉम्प्लेक्स, सर्व्हें नं. १५, हिस्सा नं. ९/१/३ च ९/१/४, व्हिलेज आंबेगाव बुदूक, तहसील हवेली, जि. पुणे-४११०४६, महाराष्ट्र. मोजमापाची ३१७ चौ.फू.	(रुपये तेरा लाख पत्रास हजार फक्त)	ह. १,३५,०००/- (रुपये एक लाख पसतीस हजार फक्त)	२२-फेब्रु-२३ रोजी दु.०२.०० ते दु.०४.०० - ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह	२०-फेब्रु-२३ रोजी स. १०.०० चा पासून ते सायं ०५.०० चा पर्यंत किंचा तत्पूर्वी		भानू प्रताप सिंह- ९३५८००२६६३ ई-मेल आयडीः auctions@ aubank.in १७ फेब्रुवारी, २०२३
(लोन अका. नं.): एल९००१०६०७१६५६८००४, संदिष गणपत शेडगे, गणपत शेडगे यांचे सुपृत्र (सह-ऋणको व गहाणकार), श्रीमती सीमा संदिष शेडगे, संदिप शेडगे यांची पत्नी (सह-ऋणको)	११-जून-२० रु. १४,५१,९६५/- (रुपये चौदा लाख एकावन्न हजार नवशे पासष्ट फक्त) ०८-जून-२० रोजीप्रमाणे	२९ ऑगस्ट २२	कमिशंयल शॉप नं. १७, तळणजला, रमेश अखरज ओस्वाल, बांधकाम केलेले अपार्टमेंट, सीटीएस नं. १०८८ ते १०९१, ११०५ व ११०६, व्हिलेज व तेहसील- भोर, जि. पुणे- ४१२२०६, महाराष्ट्र. मोजमापाची १९.५० चौ.मी.	रु. ११,००,०००/- (रुपये अकरा लाख फक्त)	रु. १,१०,०००/– (रुपये एक लाख दहा हजार फक्त)	२२-फेब्रु-२३ रोजी दु.०२.०० ते दु.०४.०० - ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह	२०-फेब्रु-२३ रोजी स. १०.०० वा पासून ते सायं ०५.०० वा पर्यंत किंवा तत्पूर्वी	एयू स्मॉल फायनान्स बँक लि., शाखेचा पता : अर्थवा प्लाझा, तिसरा मजला, पुणे-सातारा रोड, धनकवाडी, जि. पुणे-४११०४३, महाराष्ट्र.	भानू प्रताप सिंह- ९३५८००२६६३ ई-मेल आयडी: auctions@ aubank.in १७ फेब्रुवारी, २०२३
(लोन अका. नं.): एल९००१०६०११९९०१९५३ व (लोन अका. नं.): एल९००१०६११२११४७७८८, बगाडे ज्वेलर्स (ऋणको), गणेश महादेव बगाडे, महादेव यांचे सुपूत्र	१६-सप्टें-२१ रू. १२,६४,५७७/- (रुपये बारा लाख चीसष्ट हजार पाचशे सत्याहत्तर फक्त)	२१ एप्रिल २२	मालमत्ता येथे स्थित- म्युनिसिपल कॉर्पोरेशन सव्हें नं. १५/२वी/२३, मिळकत नं. २०१६/१, प्लॉट नं.३६पी, विवेकानंद नगर, नेवासा, अहमदनगर,		रु. ७१,०००/- (रुपये एकाहत्तर हजार फक्त)	२२-फेब्रु-२३ रोजी दु.०२.०० ते दु.०४.०० - ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह	२०-फेब्रु-२३ रोजी स. १०.०० वा पासून ते सायं ०५.०० वा पर्यंत किंवा तत्पूर्वी	एयू स्मॉल फायनान्स बँक लि., शाखेचा पत्ता : प्लॉट नं. १०१/८३, फायनल प्लॉट नं. १०१, टीप स्किम नं. ४ मधील, तळमजला, साईदिप	भानू प्रताप सिंह- ९३५८००२६६३ ई-मेल आयडी: auctions@ aubank.in १७ फेब्रुवारी, २०२३

ई-लिलाव विक्रीच्या शर्ती व अटी

१४-सप्टें-२१

रोजीप्रमाणे

योगिता गणेश बगाडे

(सह-ऋणको),

(सह-ऋणको)

१) सुरक्षित मत्तेची ई-लिलाव विक्री "जसे आहे जेथे आहे", "जसे आहे जे काही आहे", "जे काही आहे तेथे आहे" आणि "कोणत्याही आधाराशिवाय" या तत्वावर आणि सुरक्षित धनको म्हणजेच

मोजमापाची

६८०.१४ ची.फू.

"एयूएसएफबी"च्या वतीने आणि करिता आहे.

तारीखः २७/०१/२०२३, स्थळः अहमदनगर

२ ) ऑनलाईन ई-लिलाय विक्रीमध्ये सहभागी होण्याकरिता बोली कागदपत्रे, पॅन कार्ड, कंपनीच्या बाबतीत मंडळाच्या ठरावाच्या प्रती व फोटो आयडी, पत्याचा पुरावा, इ. इरठेसमवेत सादर करणे आवश्यक आहे, "जी एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड"च्या एमएसएमई ऑक्शन पूल अकाउंटमध्ये आरटीजीएस/ एनईएफटी/ डीडीह्रारा देय आहे, करंट अकाउंट नं १९२१२०११२१७११५९९ "एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड", पाचवा व सहावा मजला, सन्नी बिग जंक्शन एसटीसी खासरा नं. ६४ ते ६७, ग्राम सुखाईपुरा, न्यु आतिष मार्केट, जयपुर-३०२०२०, आयएफएससी कोड : एयुबीएल०००२०११. एकदा का बोली ऑनलाईन सादर केल्यास त्या मागे घेता येणार नाहीत. या अधिक बोलीदाराद्वारा कोणतीही सादर केलेली इरठे auctions@aubank.in या खालील ईमेल आयडीवरून कॅन्सल्ड चेकच्या प्रतीसह यूटीआर/ संदर्भ क्र./ आरटीजीएसचा डीडी नं./ एनईएफटी/ डीडी, इ. पाठविणे आवश्यक आहे.

३) सर्वे इच्छुक सहभागी होणारे/ बोलीदारांना विनंती करण्यात येते की त्यांनी ई-लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेण्याकरिता शर्ती व अटी समाविष्ट अधिक तपशीलाकरिता https://sarfaesi.auctiontiger.net च https://www.aubank.in/bank-auction या वेबसाईटला भेट द्यावी आणि असा सुद्धा सल्ला देण्यात येतो की त्यांनी श्री. भान् प्रताप सिंह यांच्याशी, संपर्क क्रमांक ९३५८००२६६३ व auctions@aubank.in या ई-मेलवरुन संपर्क साधावा.

कृ**पया नोंद घ्यावी**ः ही सूचना पूर्वोक्त तारखे दिवशी निविदा/परस्पर बोलीद्वारा विक्रीबद्दल पूर्वोक्त कर्ज लेखाचे ॠणको/सह–ऋणको/गहाणकारांना नियम ९(१)यासह वाचलेल्या नियम ८(६) अंतर्गत १५ दिवसीय सूचनासुद्धा आहे. सूचना कालावधीत दिलेल्या अदत्त देणींची ऋणकोद्वारा जर पूर्णतः परतफेड न झाल्यास मालमतेची विक्री करण्यात येईल – प्राधिकृत अधिकारी

एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

एक्झक्युटिव्ह, एसजी

कायगावकर

ज्वेलसंजवळ,

सावेडी,

अहमदनगर-४१४००३, महाराष्ट्र.